



APOLLO FINVEST (INDIA) LTD.

CIN: L51900MH1985PLC036991

REGISTERED OFFICE:

Unit No. 803, Morya Blue Moon,
Veera Desai Industrial Estate, Andheri West,
Mumbai, Maharashtra 400053

Email: info@apollofinvest.com

Contact No. 022-62231667 / 68

February 10, 2022

The Secretary,
BSE Limited
25th Floor,
Phizore Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001

Scrip Code: 512437

Subject: Compliance pursuant to Regulation 30 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 30 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of Extract of Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2022, published in Active Times (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) newspapers today i.e. February 10, 2023.

We request you to take the above information on record.

Thanking you,

For Apollo Finvest (India) Limited

Mikhil Innani
Managing Director & CEO
DIN: 02710749



PUBLIC NOTICE

Take a Notice that Late Mr. Salim Ahmed Shaikh is a member of United SRA CHSL, having address at Flat No. 205 United SRA CHSL, Behram Bag, Jogeshwari (West) Mumbai-400 102. In the said society, Died on 19/03/2013 without making any nomination. (1) Dilnaz Salim Shaikh (wife) (2) Sana Anjum Salim Shaikh (Daughter), (3) Aisaba Salim Shaikh (Daughter), (4) Aqsa Salim Shaikh (Daughter), (5) Saud Salim Shaikh (Son) (6) Md. Ali Salim Shaikh (Son) are only legal heirs of the deceased Member. Mrs. Dinawaz Salim Shaikh (Wife) have applied for Share Transfer of the above said flat into her name Late Mr. Salim Ahmed Shaikh for the Flat No 205 in the share certificate will be transferred to the above said legal heir, if anybody has any objection or any claim contact to the undersigned within 14 days of this announcement, failing which the society will transfer said flat to the above applicant namely Mrs. Dinawaz Salim Shaikh. For United SRACHS Ltd; Sd/- Chairman Place: Mumbai Date: 10/02/2023

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY given to all or to whomsoever it may concern that my client MR. ASHOK NATHALAL HARIA is the owner of the residential premises bearing Flat No. 6, Tower A, First Floor, Ekta Co-operative Housing Society Limited, Govardhan Nagar, Opp. Santoshi Mata Mandir, L.B.S. Marg, Mulund (West), Mumbai, Maharashtra - 400080 purchased from MRS. SHEELU REWACHAND MOTWANI through her constituted attorney MR. REWACHAND THANWERDAS MOTWANI, who further had purchased from M/s. SHRI RAM BUILDERS, the developer therein. I am investigating the title for due diligence and hence all persons claiming an adverse interest in the said residential premises or any part thereof by any way howsoever are hereby required to make the same known to the undersigned at his office in office hours at Office No. 9, Sushila Apartment, S. N. Road, Tambe Nagar, Mulund (West), Mumbai-400080. Mob: 9775578552 within 15 days from the date hereof, failing which the title of my client MR. ASHOK NATHALAL HARIA shall be presumed as clear and marketable, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived. Members of the public are requested to take the note of the same. Dated this 10th day of February, 2023. Sd/- ADV. SHRI. DHAVAL T. KARIA KARIA & ASSOCIATES ADVOCATE HIGH COURT

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my client Mr. Sandeep Ramesingh Chaubey has purchased a Flat premises bearing Flat No. A/106, 1st Floor, Building No. 1, Om Sai Ganga SRA CHS. Ltd., situated at Jeevan Vikas Kendra Marg, Vile Parle (East), Mumbai-400 057, adm. area 225 sq. ft. (carpet) from Mr. Ram Sagar Kashiprasad Upadhyay by way of Agreement for Sale vide registration No. BDR-18/11924/2022, registered on 07.07.2022 before Joint Sub-Registrar Andheri No. 7, Mumbai Suburban District (Bandra) and having a share certificate bearing Sr. No. 20 (distinctive Nos. from 96 to 100) in the record of aforesaid Flat premises. Whereas the said Mr. Ram Sagar Kashiprasad Upadhyay has acquired the said flat from his mother Smt. Phulpati Kashiprasad Upadhyay on 05.11.2021 (as per share certificate) and she died on 03.05.2021, leaving behind her, there are two legal heirs i.e. Mr. Ram Sagar Kashiprasad Upadhyay and his married sister Mrs. Nirmala Ramesingh Chaubey only the legal heirs. And whereas one Will executed by Smt. Phulpati Kashiprasad Upadhyay in favour of Mr. Ram Sagar Kashiprasad Upadhyay, on dated 28.05.2019 vide registration No. 912019, registered before Dy. Registrar, Bhadohi, State of Uttar Pradesh. And whereas the husband of Smt. Phulpati Kashiprasad Upadhyay and father of Mr. Ram Sagar Kashiprasad Upadhyay namely Shri. Kashiprasad Gokul Upadhyay was died on 12.06.2002. Any person's having claim/s, objection/s, right, title or interest of any nature whatsoever in the above said Flat premises and with regard to aforesaid transfer by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever should intimate their objections, if any in writing within 14 days from the publication of this notice failing to which, the claim of the such person/s, if any, will be deemed to have been waived and/or abandoned for all intents and purposes. Sd/- ADV. B. SABALE, Advocate High Court Office: 57A, Ajanta Square, Market Lane, Next to Borivali Court, Borivali (W), Mumbai: 400 192. Date: 10/02/2023. Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is here by given that MR. VIJAY NANAKLAL KARIRA, is sole owner of Flat No. 626, 6th FLOOR, VIVA MALL, P. P. MARG, VIRAT NAGAR, VIRAR (WEST), TAL. VASAI, DIST. PALGHAR 401303. & my client is interested to purchase the said Flat. LATE, MR. NANAKLAL J. KARRIRA & MR. VIJAY NANAKLAL KARIRA, are jointly owners of above mentioned Flat. They have purchased the said Flat from M/s. VIVA JIVDANI ASSOCIATES, Vide an Agreement For Sale, Dated 06/10/2008. Vide a Registered Document No. 10175/2008, the said Agreement for sale is Registered at Sub-Registrar Vasai - 2. LATE, MR. NANAKLAL J. KARRIRA, Died on 04/09/2017, at MUMBAI & his Mother LATE MRS. DEEPA NANAKLAL KARIRA, Died on 09/02/2004, KANDIVALI, Mumbai, leaving behind them MR. VIJAY NANAKLAL KARIRA is only legal heirs of said deceased. Thereafter as legal heirs of aforesaid Flat MR. VIJAY NANAKLAL KARIRA, had made an application with all legal, necessary & relevant documents before M/s. VIVA JIVDANI ASSOCIATES, (Builders) for transfer of said flat in his name, & Builders have after completion of all legal formalities they have transferred said flat in the name of MR. VIJAY NANAKLAL KARIRA. All persons claiming any interest in the said flat by way of sale, lease, exchange, mortgage, lien, trust, easement, attachment or otherwise, however required to Lodge, their claim/interest together with relevant documents in support thereof at the address mention hereunder written within 14 days from the date of publication of this Notice, failing which it shall be presume that there is no claim over the said flat. Sd ADV. NAYAN B. JAIN 5, VARTAK HALL, 1ST FLOOR, AGASHI ROAD, VIRAR (WEST), TAL. VASAI, D. PALGHAR

PUBLIC NOTICE

NOTICE is here by given that MR. VIJAY NANAKLAL KARIRA, is sole owner of Flat No. 626, 6th FLOOR, VIVA MALL, P. P. MARG, VIRAT NAGAR, VIRAR (WEST), TAL. VASAI, DIST. PALGHAR 401303. & my client is interested to purchase the said Flat. LATE, MR. NANAKLAL J. KARRIRA & MR. VIJAY NANAKLAL KARIRA, are jointly owners of above mentioned Flat. They have purchased the said Flat from M/s. VIVA JIVDANI ASSOCIATES, Vide an Agreement For Sale, Dated 06/10/2008. Vide a Registered Document No. 10175/2008, the said Agreement for sale is Registered at Sub-Registrar Vasai - 2. LATE, MR. NANAKLAL J. KARRIRA, Died on 04/09/2017, at MUMBAI & his Mother LATE MRS. DEEPA NANAKLAL KARIRA, Died on 09/02/2004, KANDIVALI, Mumbai, leaving behind them MR. VIJAY NANAKLAL KARIRA is only legal heirs of said deceased. Thereafter as legal heirs of aforesaid Flat MR. VIJAY NANAKLAL KARIRA, had made an application with all legal, necessary & relevant documents before M/s. VIVA JIVDANI ASSOCIATES, (Builders) for transfer of said flat in his name, & Builders have after completion of all legal formalities they have transferred said flat in the name of MR. VIJAY NANAKLAL KARIRA. All persons claiming any interest in the said flat by way of sale, lease, exchange, mortgage, lien, trust, easement, attachment or otherwise, however required to Lodge, their claim/interest together with relevant documents in support thereof at the address mention hereunder written within 14 days from the date of publication of this Notice, failing which it shall be presume that there is no claim over the said flat. Sd ADV. NAYAN B. JAIN 5, VARTAK HALL, 1ST FLOOR, AGASHI ROAD, VIRAR (WEST), TAL. VASAI, D. PALGHAR

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that Flat No. A6/504, Runwal Plaza, Kores Road, Vartak Nagar, Near Kores Tower, Thane (W) - 400 606 stands in the joint name of my client Mr. Nitesh Srinivas Kotian & her mother Mrs. Ratna Srinivas Kotian, in the records of the society. My client's mother expired on 18/12/2013 at home, Thane. After the death of my client's mother my client and his father Mr. Srinivas Pwovappa Kotian are the only surviving legal heirs. Anybody having any objection to the aforesaid transfer of 50% share of my client's mother in the name of my client is/are hereby called upon to place his/her objections at the address of the society or the undersigned advocate, within a period of 15 days from the date of publication of this notice failing compliance no objections shall be entertained there after in this regard. Adv. E. A. Ashirvadam G/1, Anthony House, Shivaji Nagar, W.E., Thane (W) - 400604. Mob. No. 9324340566. Dt. 10/02/2023.

PUBLIC NOTICE

This is to inform public at large that my client Shri. Tilak Dindyal Gupta being one of the legal heir after the demise of his Father Late Dindyal Jagannath Gupta Who expired on 09/07/2019 at K.E.M Hospital Parel, Mumbai. The Deceased Dindyal Jagannath Gupta has left behind the legal heirs namely 1) Smt. Kailashi Dindyal Gupta (Wife), 2) Raja Dindyal Gupta - Son, 3) Tilak Dindyal Gupta - Son, 4) Vinay Dindyal Gupta - Son, 5) Sani Dindyal Gupta - Son, 6) Pooja Ak Gupta - Daughter. My Clients Father has Purchased a Shop from M/s. Shiv Om Developers through Partner Shankar H. Rohra and others through P OA Rakesh Shobhraj Rajani vide document no. 3589/2013 dated: 14/05/2013 in the Office of Sub-Registrar Kalyan-1. The description of Shop mentioned below:- My Client Shri. Tilak Dindyal Gupta have applied for loan with Shubham Housing Finance Pvt. Ltd. Kalyan (West) Branch by creating Mortgage on Shop no. 3, adm. 180 Sq.Ft (Carpet) on the Ground Floor Situated at Shiv Sai Dham Residency, Building no. 1, Survey no. 11, lying and situated at Village Nandivali tarfe Ambernath, Tal: Kalyan, Dist: Thane within the limits of Grampanchayat nandivali and Sub-Registration District Kalyan. If any person having any right, title, lease or lien, interest, claim, outstanding, or demand of any nature whatsoever in respect of above mentioned Said Flat is hereby required to make the same known in writing along with the documentary proof thereof, to the undersigned within 07 days from the date of Publication hereof, failing which any such objections or claims of such persons will be deemed to have been given up or waived or abandoned. Office Address:- Lakshman Niwas Building, Room no -7, 1st Floor, Joshi Bag, Near Pushpraj Hotel, Kalyan (W), Dist: Thane, Pin Code no. 421301. Sd/- Adv. SUJATA S. MHATRE Mobile no:- 9820936474.

PUBLIC NOTICE

Public is hereby informed that our client MRS. NEELA MANJUNATH KAPADIA (Aadhar No: 728772786699) have settled both her sons named VIRAL MANHARLAL KAPADIA (Aadhar No: 81122212257), and KEJAL MANHARLAL KAPADIA (Aadhar No: 2137635414) by Declaration, having all the terms and conditions as mentioned therein. Now there is no claim, liability and responsibility left towards their sons. Any person having any objection in respect of the said Declaration shall make the same known at the below mentioned address within 14 days of the publication otherwise the claim if any shall be deemed to have been waived. Sd/- RAHUL P. SINHA (ADVOCATE) Shop No. 3, Peace heaven B, Near Deepak Hospital, Bhayandar East, Thane 40105.

PUBLIC NOTICE

The deceased, MR. NILKANTH SUBHASH KARWARKAR, & MR. MANOJ NILKANTH KARWARKAR, were the joint-owners of Flat No. 202 of Jai Smruti CHS Ltd, M. G. Road, Goregaon (W), Mumbai-400104. That Mrs. Manisha Nilkanth Karwar died intestate on 02/02/2010. That the joint-owners, Mr. Nilkanth Subhash Karwar died intestate on 26/11/2021 & Mr. Manoj Nilkanth Karwar died intestate on 17/09/2020 thus leaving behind them (1) Mrs. Swapna Manoj Karwar (2) Ms. Roma Manoj Karwar as their only legal heirs. That Mrs. Swapna Manoj Karwar has released her 50% rights in the shares of the said Flat by executing registered Release Deed in favour of her daughter, Ms. Roma Manoj Karwar. Accordingly, Ms. Roma Manoj Karwar, legal heir of the deceased members, has applied for transfer of aforesaid 100% undivided shares of the deceased, Mr. Nilkanth Subhash Karwar & Mr. Manoj Nilkanth Karwar, of the said flat in her name. The Society hereby invites claims or objection from heirs or other claimants to transfer the 100% shares and interest of the deceased members, in the capital/property of the Society within a period of 15 days from the date of publication of this notice, with copies of such document and other proofs in support of his/her claims/objections for transfer of shares and interest of deceased members in the capital/property of the Society, failing which the Society shall be free to deal with the Shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as is provided under the Bye-Laws of the Society. Dated this 10th day of February, 2023. For Jai Smruti CHS Ltd. Sd/- Hon. Secretary/Chairman.

PUBLIC NOTICE

The deceased, MRS. MANISHA NILKANTH KARWARKAR & MR. NILKANTH SUBHASH KARWARKAR, were the joint-owners of Flat No. 201 of Jai Smruti CHS Ltd, M. G. Road, Goregaon (W), Mumbai-400104. That the joint-owners, Mrs. Manisha Nilkanth Karwar died intestate on 02/02/2010 & Mr. Nilkanth Subhash Karwar died intestate on 26/11/2021. That their son, Mr. Manoj Nilkanth Karwar also died intestate on 17/09/2020 leaving behind them their (1) Daughter-in-law: Mrs. Swapna Manoj Karwar (2) Granddaughter: Ms. Roma Manoj Karwar as their only legal heirs. That Ms. Roma Manoj Karwar has released her 50% rights in the shares of the said Flat No.201 by executing registered Release Deed in favour of her mother, Mrs. Swapna Manoj Karwar. Accordingly, Mrs. Swapna Manoj Karwar, daughter-in-law of the deceased members, has applied for transfer of aforesaid 100% undivided shares of the deceased, Mrs. Manisha Nilkanth Karwar & Mr. Nilkanth Subhash Karwar, of the said flat in her name. The Society hereby invites claims or objection from heirs or other claimants to transfer the 100% shares and interest of the deceased member, in the capital/property of the Society within a period of 15 days from the date of publication of this notice, with copies of such document and other proofs in support of his/her claims/objections for transfer of shares and interest of deceased members in the capital/property of the Society, failing which the Society shall be free to deal with the Shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as is provided under the Bye-Laws of the Society. Dated this 10th day of February, 2023. For Jai Smruti CHS Ltd. Sd/- Hon. Secretary/Chairman.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that the Original Co-owner MR. ANIRUDH D. DATTATRAY UPADHYEY of Flat No. E/3, Ground Floor, admeasuring 48.309 Sq. Mtrs. Built-up area, in the building known as SUKH SAGAR NO. 2, Society known as SUKH SAGAR 1 & 2 CO-OP HSG. SOC. LTD., Situated at, Village - Virar, Taluka - Vasai, District - Palghar - 401303, was died intestate on 22/11/2022 leaving behind him legal heirs (1) Mr. DATTATRAY BALKRISHNA UPADHYEY - (Father of the deceased), (2) MRS. URMILA DATTATRAY UPADHYEY - (Mother of the deceased) & (3) MRS. MANIK SUREN PATWARDHAN - (Married Sister of deceased). However member of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in respect of said flat of whatsoever nature are hereby advised to place their claim within 14 days from present publication and contact at: Adv. Naima N. Shaikh, 10, Ground Floor, Wing-A, Roop Rajat Nagar, Behind Shifa Medical, Opp. Ekta Boutique, Tarapur Road, Boisar (W), Tal. & Dist. Palghar with appropriate written evidences. Please Note that Claims received without written evidences will not be considered. Sd/- Adv. Naima N. Shaikh Place: Virar Date: 10.02.2023

PUBLIC NOTICE

This is to bring to the knowledge of general public at large on behalf of my client MRS. DHIRAJEN NYALCHAND Doshi that she along with her husband i.e. Late MR. NAYLCHANDBHAI V. DOSHI purchased Flat No. 11, Second Floor, in "THE MARINA C.H.S. LTD.", situated at Village - Manickpur, Taluka - Vasai, District - Palghar. Late MR. NAYLCHANDBHAI V. DOSHI died on 27/06/2010. My Client have made application to the society for transfer of 50% share & share certificate of the said Flat from the deceased Late MR. NAYLCHANDBHAI V. DOSHI to her name who is the surviving and legal heir / Successor of the said deceased. My Client's Sons i.e. (1) MR. NITIN NYALCHAND DOSHI and (2) MR. BHAVIK NYALCHAND DOSHI also have given their NOC for the same. Any member, any association or association of persons, any Institution or member of Institute /its Representative, having any claim / Right / Title / Lien / Charge / Interest in any way on the said Flat may give in writing to the undersigned at the address given below alongwith proofs / evidence and supporting document thereof, within 14 (Fourteen) days from the date of publication of this notice. If no claim is filed or received within the specified time limit, the society will transfer the said shares and its Share Certificate to MRS. DHIRAJEN NYALCHAND DOSHI. Sd/- ADV. NAGESH J. DUBE Shop No.6, Dube Shopping Center, Near St. Augustine High School, Stella, Barampura, Vasai (W), Tal. Vasai, Dist. Palghar. Place: Vasai (W). Date: 10.02.2023

मिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, मिवंडी विद्युत विभाग

प्रथम ई-निविदा सुचना क्रमांक २५ सन २०२२-२३

महानगरपालिका जुन्या प्रशासकीय इमारती मधील सध्या अस्तित्वात असलेल्या लिफ्टचे नुतनीकरण करणेकामी वार्षिक निविदा मागविणे कामी महानगरपालिकेचे संकेतस्थळावर दि. १०/०२/२०२३ ते २४/०२/२०२३ पर्यंत उपलब्ध आहेत. तरी ऑनलाईन निविदा या संकेतस्थळावर (mahatenders.gov.in) दि. २४/०२/२०२३ पर्यंत ३.०० वाजेपर्यंत मागविण्यात येत आहेत.

सही/- (सुनिल ज्ञानदेव घुगे) शहर अभियंता मिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, मिवंडी

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE is hereby given that I am investigating the title of Satya Laxmi Niwas CHS Ltd to the property described in the schedule hereunder. Any person having or claiming any right, title or interest in or upon or in respect of the said property in any manner including by way of any legal document like Registered Development agreement, sale, transfer, exchange, conveyance, mortgage, gift, lease or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing with Documentary proofs to the undersigned at his office/Residential address ADVOCATE, Satish M. Musale 107/10, A.M. Jain Estate Village Road, Bhandup (West) Mumbai - 400078. Within 15 days from the date of publication hereof, failing which claim, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned and the Title certificate shall be issued without reference to any such claim. SCHEDULE OF PROPERTY All that piece or parcel of land or ground admeasuring 1672.60 Sq. Mtr. bearing CTS No 978 and 978/1 to 15of village mulund (west) Mumbai - 400080. With three storey of building known as Satya Laxmi Niwas CHS Ltd standing thereon, situated at M.G. Road, Mulund (West), Mumbai - 400080 in the registration District and sub-District of Mumbai Suburban, within 'T' Ward of Mumbai Municipal Corporation. Place: Mumbai Date: 09th February 2023.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that the Original Agreement dated 21st April, 1987 made and entered into between M/s. ACME CONSTRUCTION CO. and ISHWARLAL G. BHAGAT in respect of Flat No.2 admeasuring 185 sq. ft. Carpet area on Ground Floor in the building known as SHREE AASHISH CO-OP HSG. SOC. LTD., situated at Tilak Mandir Road, Vile Parle (East), Mumbai 400057, is lost/misplaced by the present owner MRS. JAGRUTI CHANDRESH RASANIA and an Online Complaint with Vile Parle Police Station is registered under Complaint ID: 8013/2023 Date: 07/02/2023 07:51:12. All persons who have any claim, right, title and/or interest or demands against the lost misplaced original Agreement mentioned above by way of loss, sale, mortgage, charge, trust, lien, possession, gift, inheritance, maintenance, lease, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at her address at Shop No.14, Akruiti Apartments, Mathuradas Road, Kandivali (West), Mumbai 400 067, within 15 days from the date hereof, otherwise if any claim comes forward hereafter will be considered as waived and/or abandoned. Sd/- (Mrs. Rashida Y. Laxmidhar) Advocate Date: 10/02/2023

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given at large that Original Agreement dated 21st April, 1987 made and entered into between M/s. ACME CONSTRUCTION CO. and ISHWARLAL G. BHAGAT in respect of Flat No.2 admeasuring 185 sq. ft. Carpet area on Ground Floor in the building known as SHREE AASHISH CO-OP HSG. SOC. LTD., situated at Tilak Mandir Road, Vile Parle (East), Mumbai 400057, is lost/misplaced by the present owner MRS. JAGRUTI CHANDRESH RASANIA and an Online Complaint with Vile Parle Police Station is registered under Complaint ID: 8013/2023 Date: 07/02/2023 07:51:12. All persons who have any claim, right, title and/or interest or demands against the lost misplaced original Agreement mentioned above by way of loss, sale, mortgage, charge, trust, lien, possession, gift, inheritance, maintenance, lease, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at her address at Shop No.14, Akruiti Apartments, Mathuradas Road, Kandivali (West), Mumbai 400 067, within 15 days from the date hereof, otherwise if any claim comes forward hereafter will be considered as waived and/or abandoned. Sd/- (Mrs. Rashida Y. Laxmidhar) Advocate Date: 10/02/2023

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Owner Vinayak Narayan Kamble and Vikas Narayan Kamble had jointly purchased the Flat No. 302, Third Floor, area admeasuring 27.88 Sq.Mt. (built up), Kalash Sadan Co-operative Housing Society Ltd., Chandansar Road, Paanch Payri Road, Beggars Home, Virar East, Tal. Vasai, Dist. Palghar, constructed on land bearing Survey No. 187(42), Hissa No. 12B(pt), H.R.O. -16-D, Village Naringi, Virar East, Tal. Vasai, Dist. Palghar, bearing Share Certificate No. 45, consisting Shares from 221 to 225 that Mr. Vinayak Narayan Kamble died on 22/05/2022 without making any nomination leaving behind his legal heirs being 1. Mrs. Swati Vinayak Kamble (wife of deceased) 2. Rohit Vinayak Kamble (Minor) (Son of Deceased) and they have applied to society for transfer of membership in their name of late Mr. Vinayak Narayan Kamble. This notice is hereby given that any person having any kind of claim, right, title, interest or charge in the above mentioned Flat or any part thereof may file their objection along with documents with me at Shop No. F/73, New Seema Complex, Tulj Nagar, Nallasopara East, Tal. Vasai, Dist. Palghar within 14 days hereof, failing which the claim if any shall be considered to have been waived and my client shall not be responsible for the same. Sd/- Mr. Uday Pratap C. Singh. (Advocate)

PUBLIC NOTICE

Mrs. Chhaya Prakash Moger was the owner holding 1/3rd undivided share in Flat No. B-607, 6th Floor, Nalanda Usha Colony C.H.S. Ltd., at Ramchandra Lane Extn, Evershree Nagar, Malad (W), Mumbai - 400064, died intestate on 20-07-2022 & her husband Mr. Prakash Annappa Moger also died intestate on 03-01-2012. I, Adv. Urmil G. Jadav hereby invites claims or objections from the heirs or other claimant/s or objector/s to the transfer of the said right, title and interest of the deceased holding said Flat within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of their claims or objections for transfer of right, title and interest of the deceased. If no claims or objections are received within 15 days at below address, the Society shall be free to deal with the right, title and interest of the deceased in such manner as is provided under the Bye-laws of the Society. Sd/- ADVOCATE URMIL G. JADAV. B. Com, L. L. B., Mumbai, Kundan House, 5th Floor, Dattapada Road, Borivali (E), Mumbai - 400 066. Place: Mumbai Date: 10.02.2023

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that my client MRS. SUNITA RAJESH GAUR has applied for the transfer of 50% undivided rights in the Flat No. A/101 on 2nd Floor in the building known as NEW PARK AVENUE CO-OP. HSG. SOC. LTD., situated at M. G. Road, Kandivali (West), Mumbai 400 067, along with five fully paid up shares of Rs.50/- each issued under Share Certificate No.04 and bearing distinctive Nos. from 16 to 20 (both inclusive), from the name of her mother Late MRS. KANTADEVJI RAMCHANDRA BHUTRA who expired on 18/11/2020, to her name. All persons who have any claim, right, title and/or interest or demands to or against the above mentioned property by way of inheritance, sale, mortgage, charge, trust, lien, possession, gift, maintenance, lease, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at her address at Shop No.14, Akruiti Apartment, Mathuradas Road, Kandivali (West), Mumbai 400 067 and also to the above mentioned society within 15 days from the date hereof, otherwise if any claim comes forward hereafter will be considered as waived and/or abandoned. Sd/- (Mrs. Rashida Y. Laxmidhar) Advocate Date: 10/02/2023

INDIAN INFOTECH & SOFTWARE LTD.

INFORMATION TECHNOLOGY

CIN No. L170100MH1982PLC027198

Address: Office No.110, 1st Floor, Golden Chamber Pr Co-op Soc Ltd, New Link Road, Andheri (West), Mumbai-400053

Email ID:indianinfotechsoftware@yahoo.com; Website: www.indianinfotechandsoftwareindia.com

(Extract of Standalone Un-audited Financial Result for the Quarter ended 31st December, 2022)

Sr.	Particulars	Quarter ended			
		31.12.2022	30.09.2022	31.12.2021	31.03.2022
		Un-audited	Un-audited	Un-audited	Audited
1	Total income from operations	230.00	230.00	225.00	5539.23
2	Net Profit/ (Loss) from Ordinary Activities before exceptional items and Tax	178.93	194.26	165.90	31.72
3	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	178.93	194.26	165.90	31.72
4	No. of Equity Share	10055.90	10055.90	10055.90	10055.90
5	Earning Per Share (of Re. 1/-each)	0.0178	0.0193	0.0165	0.0032
	Diluted	0.0178	0.0193	0.0165	0.0032

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Un-audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 and approved at the Board Meeting held on 08th February, 2023

Indian Infotech and Software Limited Sd/- Manish Badola Managing Director DIN: 05016172

Place: Mumbai Date: 09.02.2023

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that the original allottee Shri. Anant Jaising Khamakar had been allotted Core House No.C-3, admeasuring 30 sq. kms. Built-up area, at Gorai (2) PRASAD Co-operative Housing Society Ltd., Plot No. 228, RSC-40, Gorai-2, Borivali (West) Mumbai - 400 091, vide their allotment letter No. 011&012/395/92 dated 21.05.1992 and also holding Five (5) fully paid-up shares of Rs.50/- each bearing distinctive numbers from 16 to 20 under Shares Certificate No. 4 dated 29.10.1993 and thereafter Shri. Anant Jaising Khamakar died intestate on 02.02.1998 at Mumbai, Maharashtra, leaving behind Smt. Surekha Anant Khamakar (wife), Ms. Nilima Anant Khamakar-Daughter and Mrs. Sakshi Santish Patil-Daughter as legal heirs and the above legal heirs had given their consent/ NOC in favour of their mother Smt. Surekha Anant Khamakar for transfer/regularize of the said core house in her name and accordingly she had applied to Mhada for transfer/regularization of the said core house in her name and the same is accepted by Mhada vide letter No.E.M./W/M.4/174/16 dated 28.11.2016 and accordingly the said Society had accepted membership and endorsed her name on the Shares Certificate No.4 on dated 15.07.2018 and later on by a Release Deed dated 07.02.2023 duly registered at the office of Joint Sub Registrar Borivali-7, M.S.D. bearing document No.BRL-7-1895-2023 dated 07.02.2023 all the other legal heirs had release, relinquish all their inheritance entitled undivided equal shares right, title and interest in the aforesaid core house in favor of their mother i.e. Smt. Surekha Anant Khamakar and accordingly my client is the lawful sole owner of the aforesaid core house and exclusive use and possession of the said core house and by a Gift Deed dated 07.02.2023 had gifted to her daughter Ms. Nilima Anant Khamakar vide document No. BRL-7-1895-2023 dated 07.02.2023. ANY PERSON or PERSONS having any claim or claims against or in respect of the aforesaid legal heirship claim/s in respect of the above said core house, and any other related documents and/or premises or any part thereof by way of any right, title or interest, mortgage, encumbrance, lease, lien, charge or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing with documentary proof to Mr. ANJUN VINOD MORE, Advocate, Bombay High Court, having office in the name of MOR ASSOCIATES, at 85/D-4, Gorai (1) Vishram CHS Ltd., RSC-1, Gorai-1, Borivali (West), Mumbai-400091, within a period of 14 days from the date hereof otherwise such claim or claims, if any, will be considered as waived and abandoned unconditionally and irrevocably. At Mumbai Dated this 10th day of February, 2023. ANJUN VINOD MORE Advocate, Bombay High Court

VISION CORPORATION LIMITED

Regd. Office : 2/A, 2nd Floor, Citi Mall, Link Road Andheri (West), Mumbai MH 400053

CIN : L24224MH1995PLC086135

Statement of Standalone Unaudited Results for the quarter ended 31st December, 2022 (Rs in Lakhs)

Particulars	Quarter ended	Nine month ended	Quarter ended	Quarter ended
	31.12.2022 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited)	31.03.2022 (Audited)
Total Income from Operations (Net)	61.27	146.33	83.80	248.01
Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	0.34	(1.62)	(8.91)	3.68
Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional items)	0.34	(1.62)	(8.91)	3.68
Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional items)	0.24	(1.62)	(8.91)	3.68
Equity Share Capital	1,997.01	1,997.01	1,997.01	1,997.01
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as of 31.03.2022		208.19		
Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) -				
1. Basic	0.00	(0.01)	(0.04)	0.02
2. Diluted	0.00	(0.01)	(0.04)	0.02

NOTE : The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and at Company's website at www.visioncorppltd.com

For Vision Corporation Limited
Genevieve Felix Gomes
Director
DIN 8347021

Mumbai, February 09, 2023

52 WEEKS ENTERTAINMENT LTD

CIN: L39000MH1989PLC072467

Regd. Office: TARABAI HALL, 1ST FLOOR, SHIVPRASAD BUILDING, 37 MARINE DRIVE, MUMBAI - 400002

email: 52weeksentltd@gmail.com; website: www.52weeksentertainment.com

Extract of Unaudited Standalone Financial Results for the quarter and nine months ended on 31st December, 2022 (Rs. in Lakhs except EPS)

SL No.	Particulars	Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended
--------	-------------	---------------	--	-------------------	--	------------

उस्मानाबादेत उरुसात वळू उधळल्याने चेंगराचेंगरी, १४ जण जखमी

उस्मानाबाद, दि.९ : येथील प्रसिद्ध सुफी संत हजरत खाजा शमशोद्दीन गाजी रहे यांच्या उरुसात वळू उधळला. त्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळात चेंगराचेंगरी घटना घडली. यात १४ जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, जखमी रुग्णालयात दाखल होताच तिथे उपस्थित जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गालांडे, डॉ. कुरुंद, डॉ. राजूत यांच्या पथकाने तातडीने उपचार केले. जखमी भाविकांचा सर्वाधिक जण उस्मानाबादेतील असून दोघे कर्नाटक राज्यातील तर एकजण पराडा येथील असल्याचे सांगितले जात आहे. प्रसिद्ध सुफी संत हजरत खाजा शमशोद्दीन गाजी रहे यांचा उरुसा घडला. परंतु मोठा अनर्थ टळला. पोलीस पथक तात्काळ हजर झाल्याने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. उस्मानाबाद शहराचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख व पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तात्परतेमुळे मोठा अनर्थ टाळला. तसेच शहरातील जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टरांनी जखमींवर त्वरीत उपचार केले. यानंतर अनेक भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.

जाहीर नोटीस

या जाहीर नोटीसीद्वारे तमाग जनसेवक कळविण्यात येते की, गावमोठे वाघोली, ता. वसई, जि. पालघर येथील स.नं.४६. हि. नं. १५ क्षेत्र हे. आर ०-०५-१७ आकार रू. १-३४ पैसे ही जमीन मिळकत सरकार दफ्तरी महसूल खात्यात ७/१२ उता-यासदरी सौ. भावना प्रमोद अंबळकर हयांच्या नावी दाखल आहे. तरी सदर जमीन मिळकत निर्विवाद, बोजाविरहीत आहे किवा नाही या परिक्षणाकरिता सदर प्रकरण माझ्याकडे माझ्या अशिलाने सोपविलेले आहे. तरी सदर मिळकतीसंबंधाने कोणाहीकडे खरेदी/ गहाण/ दाना/ बक्षिस/ विकासा/ अदलाबदल / वहिवाट/ भाडेपट्टा/ कुळ/ वारसा/ मृत्युपत्र वैगरे किंसा हस्तांतरणाच्या दृष्टीने विधिग्राह्य ठरेल असा लेखी हरकत घेण्यासारखा पुरावा असेल तर त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांचे आत लेखी कायदेशीर पुराव्यानिशी आपली हरकत माझ्या खालील पत्त्यावर लेखी कळवावी अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क वा हितसंबंध नाही व असल्यास त्यांनी तो सोडून दिला आहे असे समजून सदर मिळकत अगदी निर्विवाद, बोजाविरहित (Clear Title) आहे असा दाखला देण्यात येईल हयाची नोंद घ्यावी.

अॅड. आल्बर्ट पी. डाबरे
शांपं. नं. १८ व एफ/०११, तळमजला, एन. जी. सुरतवाला कॉम्प्लेक्स को. ऑफ. ही. सोसा. लि., कचेरी रोड ता. वसई, जि. पालघर

जाहीर सूचना

विनयाक नारायण पंडीत , ज्यांचे ०२.०४.२००३ रोजी निधन झाले,यांचे नावे असलेले मे. अभिनव को.हो.सो.लि., अभिनव नगर, बोरिवली (पूर्व), मुंबई-४०००६६ या सोसायटीचा भाग क्र. ५२१२ ते ५२१५ धाक मूळ भाग प्रमाणपत्र क्र. १०५ या ऐवजी दुय्यम भाग प्रमाणपत्र विनयास दवा / आक्षेप मागवित आहेत. त्यांचे कायदेशीर वारसदार अर्बात मयत मुलाची विवाहा पत्नी व नातू (प्राण ए. पंडित) आणि हर्षल ए. पंडीत यांनी दुय्यम प्रतीसाठी शेअर्स प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे. विकासा/ अदलाबदल / वहिवाट/ भाडेपट्टा/ कुळ/ वारसा/ मृत्युपत्र वैगरे किंसा हस्तांतरणाच्या दृष्टीने विधिग्राह्य ठरेल असा लेखी हरकत घेण्यासारखा पुरावा असेल तर त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांचे आत लेखी कायदेशीर पुराव्यानिशी आपली हरकत माझ्या खालील पत्त्यावर लेखी कळवावी अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क वा हितसंबंध नाही व असल्यास त्यांनी तो सोडून दिला आहे असे समजून सदर मिळकत अगदी निर्विवाद, बोजाविरहित (Clear Title) आहे असा दाखला देण्यात येईल हयाची नोंद घ्यावी.

सही /-
वकील आर.बी. खानोलकर
प्लॉट १, अभिनव नगर, बोरिवली (पूर्व), मुंबई - ४०० ०६६
९३२२२९८४२
दिनांक: मुंबई दिनांक:१०.०२.२०२३

सेंट्रल बँक ऑफ इंडिया Central Bank of India

ग्रीट रोड शाखा: रेल्वे हॉटेल बिल्डींग, आर.एम. रॉड रोड, ग्रीट रॉड, मुंबई-४००००७. | दूर:०२२-२३८७९१२१ | दूर:२३८७९३७ | वेबसाईट: www.centralbankofindia.co.in ई-मेल:bbmmums0609@centralbank.co.in

ताबा सूचना (स्थायर मालमत्तेकरिता) सरफायसी नियम ८(१)

ज्याअर्बी, अपोहनदारीत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, ग्रीट रोड शाखा, मुंबईचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिम्युल्टेअरेशन अंशद रिक्त-रुद्राशन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफकोसेमेंट ऑफ सिम्युल्टी इंटेरेट अँड, २००२ अनुसार व सदर कायद्याच्या कलम १३(१) व १३(२) सहबाबिता सिम्युल्टी इंटेरेट (एफकोसेमेंट) कलम, २००२ च्या नियम ३ अंतर्गत प्राप्त अधिकाऱ्यांचे २७ ऑक्टोबर, २०२२ रोजी मागणी सूचना वितरित केली होती आणि त्या सूचेनुसार कर्जदार श्री. रिश्वंत भोंडू तरल यांना सदर सूचेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत देव रक्कम रु.५,८७,३९९.००/- (एकडे एक लाख सत्ताशेऐंशी हजार तिनो नव्याणवय फक्त) (२७.१०.२०२२ रोजी देव मुदल अर्थक व्याज) तसेच २७.१०.२०२२ पासून आजच्या तारखेपर्यंत व्याज व इतर शुल्क जमा करणावावात कळविण्यात आले होते.

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार, जामीनदार व सर्वसामान्य जनतेस देण्यात येत आहे की, अपोहनदारीतानी सदर नियमाचे नियम ८ सहबाबिता कलम १३(४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकाऱ्यांचे मालकीच्या मालमत्तेचा ६ फेब्रुवारी, २०२३ रोजी ताबा घेतला आहे. विशेषत: कर्जदार / जामिनदार व सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतीही व्यवहार हे सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडे देव रक्कम रु.५,८७,३९९.००/- (एकडे एक लाख सत्ताशेऐंशी हजार तिनो नव्याणवय फक्त) (२७.१०.२०२२ रोजी देव मुदल अर्थक व्याज) तसेच २७.१०.२०२२ पासून आजच्या तारखेपर्यंत व्याज व इतर शुल्क जमा करावी.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३चे उपकलम (८) च्या तद्दुतूनसार प्रथिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

स्थायर मालमत्तेचे वर्णन
(प्रथिभूत मालमत्ता /तागण मालमत्तेचे संविस्तर वर्णन)
फ्लॅट क्र. २०४, बी विंग, ओम वास्तू शिप अपार्टमेंट, सिखल हॉमिंग, वायपान वियार (पश्चिम) - ४१० ३०३
आणि मालमत्तेच्या चर्तुसिमा: उत्तरेस: कला निकेतन इमारत; दक्षिणेस: आतील रस्ता व इमारत क्र. ३; पूर्वेस: कला रेसिडेन्सी कोहोवली; पश्चिमेस: इमारत क्र. १ ए व् विंग.

सही /-
नारा - डॉ. रवी शंकर पी.
मुख्य व्यवस्थापक प्राधिकृत अधिकारी

PUBLIC NOTICE (TO WHOMSOEVER IT MAY CONCERN)

NOTICE, is hereby given to the General Public at large and all concerned that my client i.e. Vishal Surendra Gupta, is intending to purchase from Students Agencies (India) Pvt. Ltd., [having CIN No. U36991MH2000PT126210] a Private Limited Company, 1925 shares of Rs.100/- each bearing Distinctive Numbers 32004 to 33928 (both inclusive) issued under Share Certificate No. CONS/1/2002 dated 31st January 2001 ("the said Shares") of a Company known as Raja Bahadur Motilal Bombay Mills Limited and 1925 number of debentures of Rs. 2000/- each bearing Distinctive Numbers 1 to 1925 (both inclusive) issued under Certificate No.1 dated 16th January 2013 ("the said Debentures") of a Company known as Raja Bahadur Motilal Bombay Mills Limited along with Unit No.101, Ground Floor, admeasuring 2200 sq. ft. super built up area or thereabouts (along with Loft), on the Ground Floor of the building known as "Karnak Shewan", situated on all that piece or parcel of land admeasuring 1180.12 sq. mtrs. or thereabouts, siting, lying and being at 156, Dadaji Joaji Road (presently known as Pandit Mahan Mohan Malaviya Marg), Tardeo, Mumbai - 400034 in the Registration District and Sub- District of Mumbai City and Mumbai Suburban bearing Cadastral Survey No.728 of Malabar Hill Division ("the said Unit"). Any person's who has/ have any claims against or to "the said Shares", "the said Debentures" or "the said Unit" or any of them, by way of mortgage, sale, charge, assignment, lease, license, lien, transfer, trust, gift, exchange, possession, easement, tenancy or otherwise whatsoever should intimate the same in writing within "14 (Fourteen) Days" from the date of publication of this notice to the undersigned at his address at 102, 1st Floor, B wing, A. G Park CHSL, A. G. Park, Prabhakar Colony, Opposite Railways Quarters, Lane of Yoga institute Santacruz East, Mumbai - 400055 9870582346 / 8286227577. E-mail: jupnesh@gmail.com hereunder. In case no claims/objections are received within the aforesaid period, it shall be presumed that there are no claimants to the said scheduled property.

(JIPNESH N. JAIN)
Advocate,
Date : 10.02.2023
Bombay High Court

Place : Mumbai
Date : 10.02.2023
Bombay High Court

जाहीर नोटीस

सर्व लोकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, माझे अशिल श्री. टिळक दिनदयाळ गुप्ता, रा. सुलभ भैया चाल नं. १, विक्टोरिडी, जोधेबरी (डु), मुंबई- ४०००६०. यांचे वडील दिनदयाळ जगन्नाथ गुप्ता यांचा दिनांक : ०९/०७/२०१९ रोजी के. ई. एम हॉस्पिटल मुंबई येथे निधन झालेले आहे. त्यांचे पध्दयात त्यांचे कायदेशीर वारसा खालीलप्रमाणे:- १) श्रीमती. कैलाशी दिनदयाळ गुप्ता - पत्नी, २) राजा दिनदयाळ गुप्ता - मुलगा ३) टिळक दिनदयाळ गुप्ता मुलगा, ४) विनय दीनदयाळ गुप्ता मुलगा, ५) सानी दिनदयाळ गुप्ता मुलगा ६) सी. पूजा अलोक गुप्ता मुलगी असे वारस आहेत. माझे अशीलचे वडील के. दिनदयाळ जगन्नाथ गुप्ता यांनी मोजे नांविवली तर्फे अंबस्नाथ सर्वे नं. ११ यावरील विविध साई घाम रेसिडेन्सी बिल्डिंग नं. १, तळमजला, गाळा नं. ३, क्षेत्र १८० चौ. फुट कापेट (२०.०७ चौ.मी) ,जिल्हा: ठाणे येथील स्थायर मिळकत शिव ओम डेवेलोपर्स तर्फे भागीदार शंकर एच. रोहदा व ई. यांचे कु. मु.धारक श्री. रावेश सोमप्राज राजांनी यांचे कडून नांविणीकृत कलम क्र. ३५८९/२०१३ दिनांक १४/०५/२०१३ अन्वय दुय्यम निबंधक कार्यालय वस्तु १ येथे नांविणीकृत करून कायम खातेदखलाने विकत घेतलेला आहे. तरी माझे अशीलचे वडीलच्या मृत्यु पध्दयात त्यांचे वरील प्रमाण क्र. १ ते क्र. ६ असे कायदेशीर वारस असून माझे अशील श्री. टिळक दिनदयाळ गुप्ता हे सदरचा गाळा डा शुभम हॉस्पिट प्लानास कं. प्रा. लि. यांचे कडून रक्कम रुपये ९,००,०००/- (अक्षरी रक्कम रुपये नऊ लाख मात्र घेवून गहाण ठेवत आहेत. सदर वरील नमुद मिळकत गहाण ठेवणे नाबत कोणास काही आक्षेप किंवा हरकत असेल तर त्यांनी त्वरित हि नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ०७ दिवसांच्या आत हरकत / आक्षेप कळवावे आणि तसे न केल्यास कोणाचाही काहीही आक्षेप किंवा हरकत नाही असे समजले जाईल व सदर गाळा गहाण ठेवण्यात येईल याची नोंद घ्यावी.

ऑफिस पता : लक्ष्मण निवास बिल्डिंग , रुम नं.-७, सही /- 1 ला मजल, जोशी बाग, बुध्पूरज हॉटेल जवळ, कल्याण (प), अॅड. सुजाता म्हाडे जिल्हा : ठाणे पिन नं.-४२९३०१.

इंडियन इन्फोटेक ग्रुप सॉफ्टवेअर लिमिटेड

सौआयपन: एल६५१०एमएच१९१८पीएसीनं०५४९१२
मुलुंड (प), मुंबई-४०००८०. ई-मेल:ihll@ymail.com वेबसाईट: www.indiahomeloan.co.in
३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही अर्धवर्षापरिश्चित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३१.१२.२०२२	संपलेली तिमाही ३०.०९.२०२२	संपलेली तिमाही ३१.१२.२०२१	संपलेली तिमाही ३०.०९.२०२१
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२३०.००	२१०.००	२२५.००	१५९.२१
२	कार्याची कालबाधितता निवळ नक्का/(तोटा) (कर, अपवादामक बाबावर्त)	१०८.९३	११४.००	११५.१०	३१.८२
३	कार्याच्योपाधीकृत एकूण सर्वव्यय उत्पन्न (कार्याच्योपाधीकृत एकूण सर्वव्यय उत्पन्न)	१२१.०७	११४.००	११०.१०	३१.८२
४	समाधान भांडवल (दाखील मुल्य १.१०/- प्रती)	०.०१४८	०.०१९३	०.०१९१	०.००३२
५	मूळ सौमिकत्व	०.०१४८	०.०१९३	०.०१९१	०.००३२

टिप: सैबी (लिस्टिंग) ऑडिटोअर रिपोर्टिंग अंशद रिक्लेजर रिक्वायर्समेंट्स रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये मुंबई स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वार्षिक निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे आणि ते ०८.०१.२०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या संमते मान्य करण्यात आले. संचालक मंडळाकडे ऑडिट अहवाल देण्यात आले आहेत.

सही /-
मनिष खंडावत
व्यवस्थापकीय संचालक
दिनांक: ०९.०२.२०२३
डिवायन: ०५१९१९१

संदीप (इंडिया) लिमिटेड

नांदेणीकृत कार्यालय: ३०१, पीएल८९९/एफ, कॉर्पोरेट अंदा रिमसन नगर रोड, गोंगाव पश्चिम बोरिवली, महेंद्र गार्डन्स, मुंबई-४००००२.

३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिश्रित एक्जिट वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३१.१२.२०२२	संपलेली तिमाही ३१.१२.२०२२	संपलेली तिमाही ३१.१२.२०२१	संपलेली तिमाही ३१.१२.२०२१
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	७५७८.००	२६,०२९.११	५९८५.४३	
२	कार्याची कालबाधितता निवळ नक्का/(तोटा) (कर, अपवादामक आणि/किंवा विशेष साधारण बाबावर्त)	४१३४.२३	८०९२.००	५०९९.०८	
३	कार्याची कालबाधितता निवळ नक्का/(तोटा) (अपवादामक आणि/किंवा विशेष साधारण बाबावर्त)	४१३४.२३	८०९२.००	५०९९.०८	
४	कार्याची कालबाधितता निवळ नक्का/(तोटा) (अपवादामक आणि/किंवा विशेष साधारण बाबावर्त)	३९३४.६३	७५९५.३५	४७७५.२६	
५	कार्याची कालबाधितता निवळ नक्का/(तोटा) (अपवादामक आणि/किंवा विशेष साधारण बाबावर्त)	३९३४.६३	७५९५.३५	४७७५.२६	
६	समाधान भांडवल (दाखील मुल्य १.१०/- प्रती)	३२४९०.००	३२४९०.००	३२४९०.००	
७	उत्पन्न प्रतिगमा (रु.१०/- प्रत्येकी)	१.२१	२.४५	१.३८	
८	मूळ सौमिकत्व	१.२१	२.४५	१.३८	

टिप: सैबी (लिस्टिंग) ऑडिटोअर रिपोर्टिंग अंशद रिक्लेजर रिक्वायर्समेंट्स रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वार्षिक निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या व कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

संदीप (इंडिया) लिमिटेडकरिता
सही /-
रमणी हालचिया
व्यवस्थापकीय संचालिका डी.आय.एन.-०१४७३३७

जाहिर सूचना

तक्षात असावे की, मूळ वायव्य मी. अनंत जयसिंग खामकर यांचा ३० चौंस मीटर विट-अप क्षेत्र को को अहाउस क्रमांक सी-३ वाटप करण्यात आले होते जे गोरार्ड (२) प्रसाद को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि. प्लॉट नं. २२८, आरएससी-४०, गोरार्ड-२, बोरिवली (पश्चिम) मुंबई-४०० ०९१ येथे, त्याचे वाटप क्रमांक ०११०१२/३५५/९२ दिनांक २८.०५.१९९२ आणि तसेच २९.१०.१९९२ च्या शेअर्स सर्टिफिकेट क्र. ४ अंतर्गत १६ ते २० पर्यंत विशिष्ट क्रमांक असलेले प्रत्येकी रु. ५०/- चे पाच (५) पुरेड-अप शेअर्स आणि त्यानंतर मी. अनंत जयसिंग खामकर यांचे ०२.०२.१९९८ रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे निधन झाले त्यांच्या पत्नीचा अनुवासा खामकर (पत्नी), कु. नितिसा अनंत खामकर-मुसग्री आणि सी. साक्षी संतोष पाटील-मुसग्री या कायदेशीर वारस म्हणून आणि वरील कायदेशीर वारसांनी त्यांच्या आई भीमती सुरेखा अनंत खामकर यांच्या नावावर या मुख्य घराने हस्तान्तरण/निवामितीकरण करण्यासाठी यांच्या नावे त्यांची संमती/एनओसी दिली होती आणि त्यानुसार निवे महाद्वारेच सदर कोअर हाऊस तिच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी/निवामित करण्यासाठी अर्ज केला होता आणि तो महाद्वारेच दिनांक २८.११.२०१६ च्या पत्र क्रमांक १/८५/एएम/एम.एम./४१९४/१६ द्वारे स्वीकृती देण्यात आल्यामुळे यांच्या नावावर अर्ज केला होता. सदरच्या आणि दिनांक १५.०३.२०१८ रोजी शेअर्स प्रमाणपत्र क्रमांक ४ वर तिच्या नावावर शिक्कामोर्तब केले आणि तसे ०७.०२.२०२३ रोजीच्या प्रकाशन करणाऱ्याद्वारे अंतिम बदलण्यात आले. सी.आय.एल-७-१८९५-२०२३ दिनांक ०७.०२.२०२३ सह उपनिबंधक बोटीवली-७, एम.एल.डी. च्या कार्यालय वतसर नांदेणीकृत. इतर सर्व कायदेशीर वारसांना त्यांच्या आईच्या नावे, अविभाजित समान समाधान हक्क, उपरोक्त सूचना घरातील व्याज, शीर्षक आणि स्वतःच्या असलेले त्यांचे सर्व वारसा सोडले होते, म्हणजे भीमती. सुरेखा अनंत खामकर आणि त्यानुसार माझी अशिलही उपरोक्त कोअर हाऊसची कायदेशीर एकमेव मालक आहे आणि या कोअर हाऊसचा अन्वय वापर आणि ताबा आहे आणि ०७.०२.२०२३ च्या बिलियन कार्यालया द्वारे तिची मूळी कु. नितिसा अनंत खामकर यांना दस्तऐवज क्र. इडव्-७-१८९६-२०२३ दिनांक ०७.०२.२०२३.

जर कोणता व्यक्ती किंवा व्यक्तीना इतर संविस्तर कायदेपत्रे आणि/किंवा परिसर किंवा भागावर कोणातही अधिकार, हक्क किंवा हित, तागण, अधिकार, भाडेपट्टा, मालकी हक्क आणि/किंवा अन्य इतर प्रकारे कोणातही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कायदेपत्री पुराव्यांसह अॅड. श्री. अनुज विनोद मोरे, वकील, मुंबई उच्च न्यायालय, कायदालय पत्ता: एमओआर अरितीएस्ट्यूट, ८५/एडी, गोरार्ड(१) विभाग कोहोली लि. आरएससी-१, गोरार्ड(१), बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, असे दावे कोणाच्याही अटीशिवाय त्याम व स्थगित केले आहेत.

मुंबई, आज विनाकीट १० फेब्रुवारी, २०२३

सही /-
अनुज विनोद मोरे
वकील-उच्च न्यायालय

सेंट्रल बँक ऑफ इंडिया Central Bank of India

ग्रीट रोड शाखा: रेल्वे हॉटेल बिल्डींग, आर.एम. रॉड रोड, ग्रीट रॉड, मुंबई-४००००७. | दूर:०२२-२३८७९१२१ | दूर:२३८७९३७ | वेबसाईट: www.centralbankofindia.co.in ई-मेल:bbmmums0609@centralbank.co.in

ताबा सूचना (स्थायर मालमत्तेकरिता) सरफायसी नियम ८(१)

ज्याअर्बी, अपोहनदारीत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, ग्रीट रोड शाखा, मुंबईचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिम्युल्टेअरेशन अंशद रिक्त-रुद्राशन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफकोसेमेंट ऑफ सिम्युल्टी इंटेरेट अँड, २००२ अनुसार व सदर कायद्याच्या कलम १३(१) व १३(२) सहबाबिता सिम्युल्टी इंटेरेट (एफकोसेमेंट) कलम, २००२ च्या नियम ३ अंतर्गत प्राप्त अधिकाऱ्यांचे २७ ऑक्टोबर, २०२२ रोजी मागणी सूचना वितरित केली होती आणि त्या सूचेनुसार कर्जदार श्री. मनोरज नेतनारायण वर्मा आणि जामिनदार श्री. रिश्वंत के. सिंया यांना सदर सूचेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत देव रक्कम रु.१,९३,७५३.५०/- (एकडे एक लाख त्रैणवय हजार सातशे सवोत आणि पैसे पचास फक्त) (२७.१०.२०२२ रोजी देव मुदल अर्थक व्याज) तसेच २७.१०.२०२२ पासून आजच्या तारखेपर्यंत व्याज व इतर शुल्क जमा करणावावात कळविण्यात आले होते.

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार, जामीनदार व सर्वसामान्य जनतेस देण्यात येत आहे की, अपोहनदारीतानी सदर नियमाचे नियम ८ सहबाबिता कलम १३(४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकाऱ्यांचे मालकीच्या मालमत्तेचा ६ फेब्रुवारी, २०२३ रोजी ताबा घेतला आहे. विशेषत: कर्जदार / जामिनदार व सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतीही व्यवहार हे सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडे देव रक्कम रु.१,९३,७५३.५०/- (एकडे एक लाख त्रैणवय हजार सातशे सवोत आणि पैसे पचास फक्त) (२७.१०.२०२२ रोजी देव मुदल अर्थक व्याज) तसेच २७.१०.२०२२ पासून आजच्या तारखेपर्यंत व्याज व इतर शुल्क जमा करावी.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३चे उपकलम (८) च्या तद्दुतूनसार प्रथिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

स्थायर मालमत्तेचे वर्णन
(प्रथिभूत मालमत्ता /तागण मालमत्तेचे संविस्तर वर्णन)
खोली क्र. ४०५, ४था मजला, विवदानी रेसिडेन्सी, पार्ले आजी, डोंगरपार्क, वियार (प) पालघर - ४०१३०३
आणि मालमत्तेच्या चर्तुसिमा: उत्तरेस: नव्य मालमत्ता; दक्षिणेस: नव्य मालमत्ता; पूर्वेस: नव्य मालमत्ता; पश्चिमेस: नव्य मालमत्ता.

सही /-
नारा - डॉ. रवी शंकर पी.
मुख्य व्यवस्थापक प्राधिकृत अधिकारी

सेंट्रल बँक ऑफ इंडिया Central Bank of India

ग्रीट रोड शाखा: रेल्वे हॉटेल बिल्डींग, आर.एम. रॉड रोड, ग्रीट रॉड, मुंबई-४००००७. | दूर:०२२-२३८७९१२१ | दूर:२३८७९३७ | वेबसाईट: www.centralbankofindia.co.in ई-मेल:bbmmums0609@centralbank.co.in

ताबा सूचना (स्थायर मालमत्तेकरिता) सरफायसी नियम ८(१)

ज्याअर्बी, अपोहनदारीत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, ग्रीट रोड शाखा, मुंबईचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिम्युल्टेअरेशन अंशद रिक्त-रुद्राशन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफकोसेमेंट ऑफ सिम्युल्टी इंटेरेट अँड, २००२ अनुसार व सदर कायद्याच्या कलम १३(१) व १३ (२) सहबाबिता सिम्युल्टी इंटेरेट (एफकोसेमेंट) कलम, २००२ च्या नियम ३ अंतर्गत प्राप्त अधिकाऱ्यांचे २७ ऑक्टोबर, २०२२ रोजी मागणी सूचना वितरित केली होती आणि त्या सूचेनुसार कर्जदार श्रीमती प्रोभा नामदेव सोनामणे व सहकर्जदार श्रीमती नामदेव सोनामणे यांना सदर सूचेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत देव रक्कम रु.१,८८,२८५.३७/- (एकडे एक लाख अठ्शेऐंशी हजार दोनशे पंचऐंशी आणि पैसे सवदश फक्त) (२७.१०.२०२२ रोजी देव मुदल अर्थक व्याज) तसेच २७.१०.२०२२ पासून आजच्या तारखेपर्यंत व्याज व इतर शुल्क जमा करावी.

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार, जामिनदार व सर्वसामान्य जनतेस देण्यात येत आहे की, अपोहनदारीतानी सदर नियमाचे नियम ८ सहबाबिता कलम १३(४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकाऱ्यांचे मालकीच्या मालमत्तेचा ६ फेब्रुवारी, २०२३ रोजी ताबा घेतला आहे. विशेषत: कर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतीही व्यवहार हे सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडे देव रक्कम रु.१,८८,२८५.३७/- (एकडे एक लाख अठ्शेऐंशी हजार दोनशे पंचऐंशी आणि सवदश फक्त) (२७.१०.२०२२ रोजी देव मुदल अर्थक व्याज) तसेच २७.१०.२०२२ पासून आजच्या तारखेपर्यंत व्याज व इतर शुल्क जमा करावी.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३चे उपकलम (८) च्या तद्दुतूनसार प्रथिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

स्थायर मालमत्तेचे वर्णन
(प्रथिभूत मालमत्ता /तागण मालमत्तेचे संविस्तर वर्णन)
फ्लॅट क्र. १०९, पहिला मजला, वि विंग, जेसल कृपा को.ऑफ.ही.सो.लि., नर्मदा नगरजवळ, कॅम्बिज क्रॉस रोड, माहेंद्र (पूर्व) जि. ठाणे, महाराष्ट्र - ४०११०५.

आणि मालमत्तेच्या चर्तुसिमा: उत्तरेस: जेसल कृपा ए-३ विंग; दक्षिणेस: जेसल कृपा सी टाईप इमारत; पूर्वेस: पूजा नगर इमारत क्र १; पश्चिमेस: जेसल कृपा बी-२ ए विंग.

सही /-
नारा - डॉ. रवी शंकर पी.
मुख्य व्यवस्थापक प्राधिकृत अधिकारी

APOLLO FINEST (INDIA) LTD.

नांदेणीकृत कार्यालय: युनिट क्र.८०३, मोर्बा ब्ल्यू न्यू, ८वा मजला, बीटी देसाई इंडस्ट्रीज इन्स्टिट, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर:०२२-२३३१६६७/०८, ई-मेल: info@apolloinvest.com, वेबसाईट: www.apolloinvest.com

३१.१२.२०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षापरिश्र